

कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकारी यांचे करिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-२०१४/प्र.क्र.४०/कोषा-प्रशा-४

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक :- २८ जून, २०१६.

वाचा : (१) शासन निर्णय क्रमांक:संकीर्ण-२०१४/प्र.क्र.४०/२०१४ कोषा.प्रशा-४, दि.०९ जूलै, २०१४.

(२) शासन शुद्धीपत्रक, क्रमांक:संकीर्ण-२०१४/प्र.क्र.४०/२०१४ कोषा.प्रशा-४,

दि.१३ नोव्हेंबर, २०१४.

(३) शासन निर्णय, क्रमांक:संकीर्ण-२०१४/प्र.क्र.४०/२०१४ कोषा.प्रशा-४, दि.२५ जून, २०१५.

प्रस्तावना-

उक्त संदर्भ १ च्या शासन निर्णयान्वये शासकीय सेवेच्या अंतिम वर्षात पदार्पित शासकीय अधिकारी/कर्मचारी, व नुकतेच सेवानिवृत्त झालेले शासकीय अधिकारी/कर्मचारी व कुटूंब निवृत्तीधारक यांच्यासाठी वैद्यकीय गट विमा योजना संदर्भ क्रमांक १ च्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आली होती. आता दि.०१.०७.२०१६ ते ३०.०६.२०१७ या वर्षाकरिता सदर शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

२. शासकीय सेवेच्या अंतिम वर्षात पदार्पित शासकीय अधिकारी/कर्मचारी, व नुकतेच सेवानिवृत्त झालेले शासकीय अधिकारी/कर्मचारी व कुटूंब निवृत्तीधारक यांच्यासाठी वैद्यकीय गट विमा योजना वरील क्रमांक १ च्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आली होती. ही योजना गटविमा तत्वावर आहे. सदर योजना दिनांक ०१.०७.२०१६ ते ३०.०६.२०१७ या कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व गट अ ब क व ड अधिकारी/कर्मचारी व अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना सक्तीची राहिल असे योजनेचे स्वरूप आहे. तथापि ज्या अधिकारी व कर्मचारी यांनी यापूर्वी अशाप्रकारची वैद्यकीय विमा पॉलिसी धारण केली आहे तीच विमा पॉलिसी ग्राह्य धरून संबंधीत आहरण व संवितरण अधिकाऱ्याने खात्री करून प्रस्तुत विमाछत्र योजनेतून त्यांना वगळण्यात यावे.

शासन निर्णय-

१. शासन आता खालिल अटीच्या अधीन राहून दि.०१.०७.२०१६ ते दि.३०.०६.२०१७ या कालावधीत सेवानिवृत्त होणाऱ्या ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच इतर कंपन्यांकडून वैद्यकीय विमा पॉलिसी धारण केलेली आहे, त्यांना दि.०९.०७.२०१४ रोजीच्या शासन निर्णयातील योजना सक्तीची राहणार नाही, याविषयी संबंधीत आहरण व संवितरण अधिकारी यांनी खात्री करून सुट द्यावी.

२. सन २०१५-१६ मध्ये जमा झालेल्या प्रिमीयमच्या तुलनेत सादर झालेल्या दाव्यांची रक्कम, दाव्यांच्या रक्कमांची थकबाकी, टीपीए वर्गणी यांची मिळून रक्कम ही १४० % पेक्षा जास्त येत असल्यामुळे दी न्यु इंडिया एश्युरन्स कंपनी लि.ने सन २०१५-१६ या वर्षाकरिता ४० % वाढ प्रस्तावित केली आहे. त्यानुसार दि.०१.०७.२०१६ ते दि.३०.०६.२०१७ या कालावधीकरिता खालीलप्रमाणे वार्षिक व अर्धवार्षिक विमाहप्ता लागू राहिल.

अ.क्र.	संवर्ग	विमाछत्र व विमा हप्त्याची रक्कम (पती/पत्नी यांच्यासाठी एकत्रित फ्लोटर)		
१	अखिल भारतीय सेवेतील अधिकारी व राज्य शासकीय गट अ संवर्ग अधिकारी	किमान	ऐच्छिक	
				कमाल
	विमाछत्र रक्कम	५ लक्ष	१० लक्ष	२० लक्ष
	वार्षिक विमा हप्ता	रु.१४९५२/-	रु.२१२२३/-	रु.३२३८९/-
	अर्धवार्षिक विमा हप्ता	रु.७७६४/-	रु.१०८९९/-	रु.१६४८२/-
२	राज्य शासकीय कर्मचारी			
अ)	गट ब संवर्ग			
	विमाछत्र रक्कम	३ लक्ष	४ लक्ष	५ लक्ष
	वार्षिक विमा हप्ता	रु.१२५०५/-	रु.१३७२९/-	रु.१४९५२/-
	अर्धवार्षिक विमा हप्ता	रु.६५४०/-	रु.७१५२/-	रु.७७६४/-
ब)	गट-क संवर्ग			
	विमाछत्र रक्कम	रु. १ लक्ष	रु. २ लक्ष	रु. ३ लक्ष
	वार्षिक विमा हप्ता	रु.९७५२/-	रु.१११२९/-	रु.१२५०५/-
	अर्धवार्षिक विमा हप्ता	रु.५१६४/-	रु.५८५२/-	रु.६५४०/-
क)	गट- ड संवर्ग			
	विमाछत्र रक्कम	रु. १ लक्ष	रु. २ लक्ष	रु. ३ लक्ष
	वार्षिक विमा हप्ता	रु.९७५२/-	रु.१११२९/-	रु.१२५०५/-
	अर्धवार्षिक विमा हप्ता	रु.५१६४/-	रु.५८५२/-	रु.६५४०/-

- तसेच या रकमेवर केंद्र शासनाने लागू केल्यानुसार अनुज्ञेय १४ % + ०.५ % + ०.५ % (कृषी कल्याण सेस)असा एकूण १५ % सेवाकर आकारण्यात आला आहे.
- वरील प्रिमीयम प्रमाणे प्रत्येक विमाधारकास रु.२०००/- पर्यंतच्या खर्चासाठी OPD मध्ये सेवा घेता येईल. OPD मधील उपचारासाठी रु.१२००/- पर्यंत डॉक्टरांच्या फी वर खर्च करता येईल व रु.८००/- चा खर्च जेनेरीक औषधांवर करता येईल.
- OPD उपचारांसाठी TPA कडून वेगळी नेटवर्क यादी प्रसिद्ध करावी.
- सदर विमाछत्र योजनेत सहभागी होणारे रुग्णालय (OPD उपचारांसह) हे सध्या प्रचलित असलेल्या Public Health Protocol चे कटाक्षाने पालन करून त्याप्रमाणे उपचारांचे दर निश्चित करतील.
- सदर योजनेची उर्वरित कार्यपद्धती संदर्भाधीन अ.क्र.१ ते ३ येथील शासन निर्णयातील तरतूदीनुसार राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०६२८१६३५५३०७०५ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ना.भा.रिंगणे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. राज्यपालांचे सचिव.
२. मुख्यमंत्र्याचे व उप मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव,
३. सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक,
४. सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग ,
५. प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील सर्व कार्यालय प्रमुख
६. #प्रबंधक, उच्च न्यायालय (मुळ शाखा), मुंबई,
७. #प्रबंधक, उच्च न्यायालय (अपिल शाखा), मुंबई,
८. #सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
९. #सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
१०. #प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
११. #आयुक्त, राज्य निवडणूक आयोग, (सर्व)
१२. #प्रबंधक महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/औरंगाबाद
१३. सर्व विभागीय आयुक्त,
१४. सर्व जिल्हाधिकारी,
१५. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा
१६. महालेखापाल-१ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, मुंबई
१७. महालेखापाल-१(लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई
१८. महालेखापाल-२(लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई
१९. महालेखापाल-२(लेखा परीक्षा) महाराष्ट्र, मुंबई
२०. निवासी लेखा परीक्षा अधिकारी,
२१. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
२२. संचालक ,स्थानिक निधी लेखापरीक्षा मुंबई
२३. सहसंचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, मुंबई,
२४. मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती/
२५. संचालक, लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य, मुंबई,
२६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/वांद्रे,
२७. निवड नस्ती, वित्त विभाग, कोषा प्रशा-४.